

दिनांक १ एप्रिल २००५ ते ३० एप्रिल २००५ या
कालावधीत योग्य दराने कर गोळा न केलेल्या
व्यापा-यांसाठी प्रशासकीय सवलती बाबत.

महाराष्ट्र शासन,
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक-विकअ-११.०५/प्रक्र.२२२/कराधान-१,
मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक: ४ ऑक्टोबर २००५

प्रस्तावना:-

महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ यात सुधारणा करून तयार करण्यात आलेला "सन २००५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक-१४" दिनांक १ एप्रिल २००५ पासून अंमलात आला. राष्ट्रीय मतैक्यानुसार या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची "क" आणि "ग" मध्ये काही सुधारणा करून, सदर सुधारित अनुसूची दिनांक १ मे २००५ पासून अंमलात आली.

अनुसूची "क" शून्य कर दर असलेल्या वस्तुंकरिता आहे आणि अनुसूची "ग" ४ टक्के कर दर असलेल्या वस्तुंकरिता आहे. या अनुसूचीच्या सुधारणेमुळे शून्य टक्के व ४ टक्के कराचा दर आहे, अशा मालाच्या सूचींमध्ये काही वस्तु दिनांक १ मे २००५ पासून नव्याने दाखल करण्यात आल्या तर काही वगळण्यात आल्या आहेत. लागू असलेले कराचे दर, दिनांक १ मे २००५ पासून ज्या वस्तूंवर कमी करण्यात आलेले आहेत, त्या अनुसूची "क" आणि "ग" मधील वस्तूंचा तपशील या शासन निर्णयाच्या जोडपत्रामध्ये देण्यात आलेले आहे.

मुल्यवर्धित कर अधिनियमातील अनुसूची मध्ये दिनांक १ मे २००५ मध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे, मधल्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये ब-याच उत्पादकांनी आणि व्यापा-यांनी खरेदीदारांकडून योग्य दराने कर गोळा केलेला नाही. सदर बाब लक्षात घेऊन ज्या व्यापा-यांनी १ एप्रिल २००५ ते ३० एप्रिल २००५ या कालावधीमध्ये जोडपत्रामध्ये दिलेल्या तक्त्यामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मालावर योग्य त्या दराने कर गोळा केलेला नाही अशा व्यापा-यांसाठी प्रशासकीय सवलत देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासन खालीलप्रमाणे प्रशासकीय सवलत मंजूर करण्याचा निर्णय घेत आहे:-

शासन निर्णय

ज्या वस्तूंवरील कराचा दर ४ टक्के किंवा १२.५ टक्के होता. अशा वस्तूपैकी ज्या वस्तूंवर दिनांक १ मे २००५ पासून लागू असलेला कराचा दर कमी होऊन तो शून्य टक्के किंवा ४ टक्के झाला आहे अशा वस्तूंचे बाबतीत, त्या वस्तूंच्या दिनांक १ एप्रिल २००५ ते ३० एप्रिल २००५ या

कालावधीतील विक्रीसाठी संबंधित व्यापा-यांना खाली नमूद करण्यात आलेल्या अटींचे आधीन राहून प्रशासकीय सवलत देण्यात येईल,

(अ) संबंधित व्यापा-याने त्या कालावधीचे विवरणपत्र सादर केले असेल तर ह्या कालावधीतील कायद्याप्रमाणे देय असलेल्या कराचे बाबतीत,-

(१) तो जर वसूल केला नसेल व भरला देखील नसेल तर

(i) जोडपत्र "क" मधील वस्तुंचे बाबतीत देय कराचे प्रमाणात, व

(ii) जोडपत्र "ग" मधील वस्तुंचे बाबतीत, देय कर व विक्रीचे उलाढालीवर

४ टक्के दराने येणारी कराची रक्कम ह्यामधील फरकाचे प्रमाणात

(२) तो जर अंशतः वसूल केला असेल व वसूल केलेल्या कराचा पूर्ण भरणा केला असेल तर

(i) जोडपत्र "क" मधील वस्तुंचे बाबतीत देयकर वजा भरलेला कर त्या प्रमाणात, व

(ii) जोडपत्र "ग" मधील वस्तुंचे बाबतीत, (देय कर वजा भरलेला कर)

अथवा (देय कर वजा विक्रीचे उलाढालीवर ४ टक्के दराने येणारा कर)

ह्यामधील जी रक्कम कमी असेल त्या रकमेच्या प्रमाणात,

(३) तो जर अंशतः वसूल केला असेल व वसूल केलेल्या कराचा पूर्ण भरणा

केला नसेल तर असा न भरलेला कर एक महिन्याचे आत भरणे बंधनकारक

असेल व अशा प्रकरणात प्रशासकीय सवलतीची गणना (२) प्रमाणे होईल,

(४) तो जर वसूल केला नसेल परंतु निव्वळ कराचा भरणा केला असेल तर (२) प्रमाणे गणना होईल.

भरलेल्या कराचे बाबतीत कायदेशीर तरतूदीनुसार व्याज आकारले जाईल.

प्रशासकीय सवलत ह्या शासन निर्णयाचे अनुषंगाने देण्यात येईल.

अटी :- (१) वरील कालावधीकरिता व्यापा-याने विवरणपत्रामध्ये विक्रीचे उलाढाली मधून कराचे प्रमाण कमी करून दाखविले असेल तर तो कर गोळा केला आहे असा निष्कर्ष काढण्यात येईल.

(२) जोडपत्र "ग" मधील वस्तुंचे बाबतीत विक्रीचे उलाढालीवर ४ टक्के दराने कराची रक्कम शासन निर्णयाचे दिनांकापासून एक महिन्याचे आत भरणे सवलत मिळविण्याकरिता बंधनकारक असेल. ह्या भरलेल्या कराचे रकमेवर कायदेशीर तरतूदीनुसार व्याज आकारले जाईल परंतु शास्ती मात्र आकारण्यात येणार नाही.

(३) सादर कालावधीकरिता विवरणपत्र पूर्वी सादर केली नसल्यास या निर्णयाचे तारखांपासून एक महिन्याचे आत, ती सादर करणे बंधनकारक असेल.


(४) प्रशासकीय सवलत मिळालेल्या कराचे रकमेचे अनुषंगाने देय होणा-या व्याजाची रक्कम सवलतीस पात्र असेल.

(ब) शासनाने दिलेल्या, प्रशासकीय सवलतीमुळे कुठल्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही.

प्रशासकीय सवलत मंजूर करणारी यंत्रणा:

या शासन निर्णयानुसार प्रशासकीय सहाय्य मंजूर करण्याचे अधिकार विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात येत असून आवश्यकतेनुसार सदर अधिकार आयुक्तांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अपर विक्रीकर आयुक्त, सह विक्रीकर आयुक्त, ज्येष्ठ विक्रीकर उपआयुक्त, विक्रीकर उपआयुक्त, सहाय्यक विक्रीकर आयुक्त व विक्रीकर अधिकारी यांना प्रदान करण्याची परवानगी विक्रीकर आयुक्तांना देण्यात येत आहे. सदर प्रशासकीय सवलत देताना कायदेशीर बाबींसंबंधी काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण आयुक्त स्तरावर करण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(शशांक माधने)

शासनाचे विशेष कार्य अधिकारी

प्रत:-

माहितीसाठी व आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी सादर अग्रेषित.

- १) महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर.
- ३) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र, मुंबई.
- ४) विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, विक्रीकर भवन, ८ वा मजला, माझगांव, मुंबई-४०००१०. (२० प्रती).
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ६) निवासी लेखा परीक्षक, मुंबई.
- ७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ८) निवड नस्ती, कराधान-१.

**जोडपत्र
अनुसूची क**

अनु. क्र.	प्रशासकीय सवलत देण्यात येणा-या वस्तूची नावे	दि. १ एप्रिल २००५ रोजी		दि. १ मे २००५ रोजी	
		अनुसूची क्रमांक	कराचा दर	अनुसूची क्रमांक	कराचा दर
१.	२	३	४	५	६
१.	माशांचे पूरक खाद्य आणि अधिक पोषक खाद्य	ड	१२.५%	क-४(क)	०%
२.	कोंबड्यांचे पूरक खाद्य आणि अधिक पोषक खाद्य	ड	१२.५%	क-४(क)	०%
३.	धान्ये व डाळी यांचे तूस व कोंडा	ग-४९	४%	क-४(ग)	०%
४.	तेल काढलेल्या पेंडी	ग-३०	४%	क-४(ग)	०%
५.	नकाशे, तक्ते, ऑररीज, गोल (पृथ्वीचा)	ड	१२.५%	क-६	०%
६.	धान्याचे पीठ [भात (साळी), तांदूळ आणि गव्हाव्यतिरिक्त] एकाच धान्याचे किंवा मिश्रित स्वरूपात	ग-३७	४%	क-९	०%
७.	गहू व तांदळाचे पीठ, आटा, मैदा, रवा, सूजी यासह	ग-३७	४%	क-९ (क) (ख)	०%
८.	डाळींचे पीठ, बेसन सह (इतर डाळी किंवा धान्ये यांच्या पीठात न मिसळलेले)	ग-३७	४%	क-९ (क) (ग)	०%
९.	खादीची वस्त्रे	ग-८१	१२.५%	क-१२	०%
१०.	हाताने कातलेल्या सुतापासून बनविलेल्या इतर वस्तू	ड	१२.५%	क-१२	०%
११.	मत्स्य बीज, कोंबडी बीज आणि झिंगे बीज	ड	१२.५%	क-२२	०%
१२.	बांगड्या (मौल्यवान धातूच्या व काचेच्या बांगड्यां व्यतिरिक्त)	ड	१२.५%	क-२६	०%
१३.	प्रक्रिया केलेले मीठ/आयोडीनयुक्त मीठ	ग-७८	४%	क-४८	०%
१४.	सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणा-या वस्तू (घासलेट व्यतिरिक्त)	ड	१२.५%	क-५० (क)	०%
१५.	परदेशी जाणा-या जहाजांना व विमानांना बाँड मधून पुरविण्यात येणा-या वस्तू.	ड	१२.५%	क-५० (ख)	०%
१६.	भारतीय पर्यटन विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणा-या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क मुक्त दुकानामधून प्रवाशांना (भारतात येणा-या व बाहेर जाणा-या) प्रवासादरम्यान विकलेल्या वस्तू	ड	१२.५%	क-५० (ग)	०%
१७.	पापड	ड-	१२.५%	क-५१ (एक)	०%
१८	गूळ	ग-४०	४%	क-५१	०%

				(दोन)	
१९.	मिरची, हळकुंड आणि चिंच अखंड, भुकटीच्या स्वरूपात किंवा वेगळ्या केलेल्या स्वरूपात (वेगळे काढून विकण्यात येणारे मिरचीचे बी व चिंचोके वगळून)	ग-९१	४%	क-५१ (तीन)	०%
२०.	धणे, मेथ्या, पार्ली (सुवा) अखंड किंवा भुकटीच्या स्वरूपात,	ग-९१	४%	क-५१ (चार)	०%
२१.	असोला नारळ आणि नारळापासून वेगळे काढलेले ओले खोबरे	ग-१०६	४%	क-५१ (पाच)	०%
२२.	सोलापूरी चादर	ड-	१२.५%	क-५१ (सहा)	०%
२३.	टॉवेल्स	ड-	१२.५%	क-५१ (सात)	०%
२४.	खजूर	ड-	१२.५%	क-५१ (आठ)	०%

अनुसूची ग

अनु. क्र.	प्रशासकीय सवलत देण्यात येणा-या वस्तूंची नावे	दि. १ एप्रिल २००५ रोजी		दि. १ मे २००५ रोजी	
		अनुसूची क्रमांक	कराचा दर	अनुसूची क्रमांक	कराचा दर
१	२	३	४	५	५
१.	मोनोलिथिक	ड	१२.५%	ग-३	४%
२.	सायकल , तीन चाकी सायकल व सायकल रिझाचे सूटे भाग, घटक, उपसाधने, टायर्स व ट्यूब्स	ड	१२.५%	ग-१४	४%
३.	अपकेंद्री (सेंट्रीफ्यूगल), मोनोब्लॉक व निमज्जनशील (सबमर्सिबल) पंप सेटस आणि त्यांचे भाग	ड	१२.५%	ग-१९	४%
४.	राख, सूक्ष्म चीनी माती आणि गोळा माती	ड	१२.५%	ग-२१	४%
५.	औषधिद्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, १९४० अन्वये देण्यात येणा-या अनुज्ञप्तीनुसार भारतात उत्पादित केलेली किंवा आयात केलेली, साठवलेली, वितरित केलेली, किंवा विकलेली बॅडेजेस व ड्रेसिंग्स.	ड	१२.५%	ग-२९क (ख)	४%
६.	सिंरिजेस	ड	१२.५%	ग-२९ क (ग)	४%
७.	अशुद्ध स्वरूपातील खाद्यतेल	ड	१२.५%	ग-३०	४%
८.	कोणत्याही द्रवाचा मुलामा दिलेली लोह आणि अलांहा;धातूची घरगुती वापराची भांडी (मौल्यवान धातूपासून बनविलेल्या भांड्यांव्यतिरिक्त)	ड	१२.५%	ग-३३ (क)	४%
९.	घरगुती वापरासाठी असलेले प्रेशर कुर्कर्स व पॅन्स	ड	१२.५%	ग-३३(ख)	४%
१०.	बादली (लोखंड, पोलाद, अॅल्युमिनियम, प्लॅस्टीक किंवा इतर कोणत्याही द्रव्यापासून बनविलेली)	ड	१२.५%	ग-३३ (ग)	४%
११.	मायक्रोन्युट्रीएंट्स प्रकारची खते	ड	१२.५%	ग-३४	४%
१२.	काष्ठ (गंबियार)	ड	१२.५%	ग-४४	४%
१३.	होज पाईप फिटींग्स	ड	१२.५%	ग-४६	४%
१४.	केरोसिन कंदील, पेट्रॉमॅक्स कंदील, केरोसिन स्टोव्ह, केरोसिन प्रेशर स्टोव्ह, पेट्रॉमॅक्स प्रेशर लॅम्प, प्रेशर लॅम्प, काचेची चिमणी आणि कंदील, पेट्रॉमॅक्स गॅस कॅपस मेंटल्स आणि त्यांची उपसाधने, घटक व सूटे भाग.	ड	१२.५%	ग-४८	४%

१५.	कंदील व चिमणी यांचे सूटे भाग	ड	१२.५%	ग-४८	४%
१६.	शहावादी दगड	ड	१२.५%	ग-६५	४%
१७.	वाळू	ड	१२.५%	ग-१०७ (१२)	४%
१८.	कॉम्प्युटरसाठी वापरली जाणारी सर्व प्रकारची पेपर स्टेशनरी, कार्बन पेपर आणि अमोनिया पेपर	ड	१२.५%	ग-७०	४%
१९.	प्लॅस्टिक पादत्राणे (मोल्डेड), हवाई चप्पल आणि त्यांचे पट्टे (स्ट्रॅप्स)	ड	१२.५%	ग-७४	४%
२०.	प्लॅस्टिक पावडर व स्कॅप	ड	१२.५%	ग-७५	४%
२१.	लिहिण्याची शाई	ड	१२.५%	ग-७७	४%
२२.	रेल्वेचे डबे, इंजिने आणि वाघिणी यांचे सूटे भाग	ड	१२.५%	ग-८०	४%
२३.	तळलेल्या डाळी व फुटाणे	ड	१२.५%	ग-८३	४%
२४.	शिलाई यंत्रांचे सूटे भाग, घटक आणि उपसाधने	ड	१२.५%	ग-८७	४%
२५.	युएचटी दूध	ड	१२.५%	ग-८९	४%
२६.	सर्व प्रकारचे व सर्व स्वरूपातील हिंग, केशर, मिरी, आणि खसखस	ड	१२.५%	ग-९१(क)	४%
२७.	साबूदाणा	ड	१२.५%	ग-९३	४%
२८.	ट्रेलर्स व ट्रॉलीज (शेतीसाठी वापरण्यात येणारी) व त्यांची जोड यंत्रे, सूटे भाग, घटक, उपसाधने, टायर्स व ट्यूब्स	ड	१२.५%	ग-९६	४%
२९.	कृषि यंत्रे व कापणी यंत्रे यांचे घटक, उपसाधने, टायर्स व ट्यूब्स	ड	१२.५%	ग-९६	४%
३०.	मार्कर्स, पेन होल्डर्स, पेन्सिल होल्डर्स, तत्सम होल्डर्स आणि त्यांचे सुट्टे भाग(कॅप व क्लीपसहीत)	ड	१२.५%	ग-१०४ (क)	४%
३१.	लेखन साहित्याचे सुट्टे भाग(कॅप व क्लीपसहीत)	ड	१२.५%	ग-१०४ (क)	४%
३२.	गणितीय साधने पेट्या त्यातील साधनांसह, विद्यार्थांसाठीच्या रंग पेट्या, क्रेयॉन्स आणि पेन्सिल शार्पनर्स	ड	१२.५%	ग-१०४ (ख)	४%
३३.	कच्च्या लोकरी व्यतिरिक्त प्राण्यांचे केस.	ड	१२.५%	ग-१०७ (१)	४%
३४.	राज्यशासन वेळोवेळी राजपत्रात अधिसूचित करील त्यानुसार भांडवली मालमत्तेच्या वस्तू आणि त्यांचे भाग व घटक	ड	१२.५%	ग-१०७ (२)	४%
३५.	कोल टार	ड	१२.५%	ग-१०७ (३)	४%

३६.	कंगवे	ड	१२.५%	ग-१०७ (४)	४%
३७.	कागदाचे किंवा प्लॅस्टीकचे ग्लास व कप	ड	१२.५%	ग-१०७ (५)	४%
३८.	फीडींग बॉटल्स व निपल्स	ड	१२.५%	ग-१०७ (६)	४%
३९.	परदेशी जाणा-या जहाजांना पुरविलेल्या पुढील नमूद केलेल्या वस्तू (क) जहाजांना लागणारी बंगणे व जहाजांना लागणारे भारतीय रंग (ख) सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ व खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे जिन्नस (ग) मद्यार्कासहीत किंवा विरहित पेये (घ) बंकर ऑईल	ड	१२.५%	ग-१०७ (७)	४%
४०.	राज्यशासन वेळोवेळी राजपत्रात अधिसूचित करील त्यानुसार वैद्यकीय साधने व रोपणे (इम्प्लान्टस)	ड	१२.५%	ग-१०७ (८)	४%
४१.	पोर्सेलीन इन्सुलेटर	ड	१२.५%	ग-१०७ (९)	४%
४२.	स्कू. नट, बोल्ट, फास्टनर्स, कोच स्कू, स्कू हुक्स, रिवेट्स, कॉटर्स, कॉटर पीन्स, स्प्रिंग वॉशर्ससह वॉशर्स.	ड	१२.५%	ग-१०७ (१०)	४%
४३.	प्रक्रिया किंवा अंशतः प्रक्रिया केलेली फळे, भाज्या, मांस, पोल्ट्री आणि मासे मग ते हवाबंद डब्यात, तसेच शीतकरण केलेले असोत किंवा नसोत.	ड	१२.५%	ग-१०७ (११)(क)	४%
४४.	फ्रूटजॅम्स, जेली, पनीर, लोणची, सॉस, खीर, मुरंबे, टिकवलेली फळे, मध, फ्रूट स्क्वॅश, पेस्ट, फळ पेये, फळांचे रस, स्क्वॅशेस, सीरप, कॉर्डॉअल्स	ड	१२.५%	ग-१०७ (११)(ख)	४%
४५.	कच्चे समुद्री खाद्य, कच्चे मांस, फळे व भाज्या जेव्हा हवाबंद डब्यातून किंवा शीतकरण केलेल्या स्थितीत विकण्यात येईल.	ड	१२.५%	ग-१०७ (११)(ग)	४%
४६.	बांधकामासाठी वापरावयाची सिलीका वाळू	ड	१२.५%	ग-१०७ (१२)	४%
४७.	चिचोके व त्याची भुकटी	ड	१२.५%	ग-१०७ (१३)	४%

४८.	खेळणी व खेळ (इलेक्ट्रॉनिक खेळणी व खेळांव्यतिरिक्त)	ड	१२.५%	ग-१०७ (१४)	४%
४९.	मेणबत्या	ड	१२.५%	ग-१०७ (१५)	४%
५०.	सुका मेवा वेदाणा व मनुकांसह	ड	१२.५%	ग-१०८ (क)	४%
५१.	चहा पत्ती किंवा चहापावडर इन्सटंट चहासह	ड	१२.५%	ग-१०८ (ख)	४%